

January 11, 2023

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Fax: 022 – 2272 3121 **BSE Scrip Code: 539141** To, **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Fax : 022- 2659 8237/ 38 <u>NSE Scrip Code: UFO</u>

Dear Sir / Ma'am,

Sub: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") for Newspaper Publication of Notice of Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

In accordance with Regulation 30 and Regulation 47 of Listing Regulations and pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, please find enclosed herewith

- 1. copy of the newspaper publication of Notice to shareholders for Transfer of Equity Shares of the Company to IEPF.
- 2. copy of reminder letter dated January 10, 2023 sent to shareholders for Transfer of Equity Shares of the Company to IEPF.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Loksatta (Marathi Newspaper) on January 11, 2023.

The above mentioned reminder letters were sent by way of courier to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company: www.ufomoviez.com

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For UFO Moviez India Limited

Kavita Thadeshwar Company Secretary

Encl: a/a

2

Dated: 10.01.2023

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

U.P. Power Corporation Ltd.

R-APDRP Part-A, 5th Floor Shakti Bhawan Extn., Lucknow-226001 Phone: 0522-2288801, E-mail- itanit.uppct@gmail.com CIN: U32201UP1999SGC024928

E-Tender Notice

RFP No. 06/UPPCL/RAPDRPA/NBSP/2022

E-tenders are invited in two parts (Part-I Technical Bid and Part-II Price Bid) for Selection of IT Network Service Provider for PuVVNL, MVVNL, DVVNL, PVVNL & UPPCL HQ. Bid document (RFP) is available online on https://etender.up.nic.in as per particulars indicated below. Any changes in the Bid Schedule, corrigendum etc. shall be notified via same website only. Prospective bidders are therefore requested to regularly check the website for any updates.

S.No.	Particulars	Details
1	e-Tendering Notice no.	06/UPPCL/RAPDRPA/NBSP/2022
2	e-Bid Portal	https://etender.up.nic.in
-3	Name of Work	Selection of IT Network Service Provider for PuVVNL, MVVNL, DVVNL, PVVNL & UPPCL HQ
4	e-tender cost	Rs. 20000/- + GST @18% (non-refundable).
5	Earnest Money Deposit (EMD)	Rs. 1 Crore (Refundable)
6	Document sale start date	11.01.2023-12:00 Hrs onward
7	e-Bid submission start date	11.01.2023 12:00 Hrs onward
8	Pre Bid Meeting	18.01.2023 through video conferencing
9	Document sale end date/time	08.02.2023, 17:00 Hrs
10	e-Bid submission end date/time	08.02.2023, 17:00 Hrs
11	Opening date of e-bid part-I	09.02.2023, 15:00 Hrs
12	Opening date of e-bid part-II	To be notified later

*Link for joining Pre-bid VC will be shared with bidders who place a request for the same on our e-mail address mentioned in RFP.

Note: Cost of Bid Document & Earnest Money Deposit (EMD) shall be in favour of Accounts Officer, Central Payment Cell, U.P. Power Corporation Ltd. Shakti Bhawan Extension, Lucknow-226001 payable at Lucknow.

Bid shall be accepted through the e-tender portal. Tender issuing authority is not responsible for the delay/downloading of tender document by the recipient due to any problem in accessing the e-tender website. The tender issuing authority is also not responsible for delay in uploading bids due to any problem in the e-tender website.

Further details are available at website: https://etender.up.nic.in

UPPCL reserves the right to reject any or all proposals or cancel the bid without assigning any reason thereof.

Sd/- Chief Engineer (Level-II) **R-APDRP Part-A/IT, UPPCL** 5th Floor, Shakti Bhawan Extension, Lucknow-226001 संख्या- 11/ज.स./पाकालि/2023 दिनांकः 10.1.2023 Phone No. 0522-2288801

OFFICE OF THE A.C.E. (P)-4

Fransforming Power Markets Power Exchange India Limited Sumer Plaza, Unit No.901,9th floor, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai - 400 059, India Tel: +91 22 40096667/87 Fax: +91 22 40096633/90 Email: info@pxil.co.in, CIN:U74900MH2008PLC179152								
			J Mon	th Dec	embe ^{mum}	_	rade	
Markets	Segment	Price	Volume		Volume	Price	Volume	Total MUs
	DAC	2.45	0.78	12.00	21.60	6.03	8.49	263.32
	INTRADAY	3.85	0.05	11.80	0.26	6.95	0.15	0.73
ТАМ	DAILY UPC	4.93	7.20	4.93	7.20	4.93	7.20	72.00
TAM	WEEKLY UPC Anyday	4.55	2.40	4.65	4.80	4.61	3.27	36.00
	REVERSE	4.69	3.60	4.69	6.00	4.69	5.60	173.74
GTAM Solar	DAC	5.87	0.20	5.87	0.20	5.87	0.20	0.20
GTAM Nonsolar	DAC	2.44	0.43	11.92	3.25	5.15	2.16	66.94



SHARE INDIA SECURITIES LIMITED CIN: L67120GJ1994PLC115132 Reg. office: Unit No. 604A-B, 605A-B, 6th Floor, Tower A,

World Trade Centre, Gift City, Block-51 Zone-5, Road 5E Gift City, Gandhi Nagar, Gujarat-382355. Tel: 0120-4910000 Corporate Office : A-15, Sector-64, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh-201301

Website : www.shareindia.com; Email : vikas_cs@shareindia.com

CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE This is to inform you that with respect to the Postal Ballot Notice dated January 06, 2023 issued by Share India Securities Limited, this Corrigendum is being issued to give notice regarding amended details as mentioned herein.

"With reference to Item No. 2 and Item No. 3 of the Notice, the term "Ordinary Resolution" shall be read as "Special Resolution" along with the explanatory statement attached thereto."

This Corrigendum to the Postal Ballot Notice shall form an integral part of the Notice which has already been circulated to the Shareholders of the Company and on and from the date hereof, the Postal Ballot Notice shall always be read in conjunction with this corrigendum. All other contents of the Notice, save and except as amended / modified by this Corrigendum, shall remain unchanged.

For Share India Securities Limited

Date: 10.01.2023

KODAK ALARIS INDIA PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

Address of the Registered Office and 1403A, Bhumiraj Costarica Plot No 1 and 2

Principal Office (if Any) of Corporate Sector-18, Sanpada, Navi Mumbai,

Telephone Number and the registration House no 48, Bank Enclave, Laxmi Nagar, New

Notice is hereby given that Kodak Alaris India Private Limited has commenced voluntary

liquidation on 9th January 2023. The stakeholders of Kodak Alaris India Private Limited are

hereby called upon to submit a proof of their claims, on or before 8th February 2023 to the

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other

stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Delhi-110092

Company Secretary & Compliance Officer

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify contents. The Indian its Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore ecommend that readers necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in anv manner whatsoever.

Kodak Alaris India Private Limited

Maharashtra 400705, India

aadhayakapila@gmail.com

Mobile: +91-9818986644

8th February 2023

liquidator.kodakindia@gmail.com

E-Mail ID Registered with IBBI:

E-mail ID for correspondence

IBBI/IPA-001/IP-P-02564/2021-2022/13955

Kapila Gupta

Kodak Alaris India Private Limited

IBBI/IPA-001/IP-P-02564/2021-2022/13955

E-Mail ID Registered with IBBI: aadhayakapila@gmail.com

E-mail ID for correspondence: liquidator.kodakindia@gmail.com

Weizmann

imited

CIN No.: L65990MH1985PLC038164

Regd. Office: Empire House, 214, Dr. D N Road,

Ent. A. K. Navak Marg, Fort, Mumbai - 400001.,

Tel No. 91-22-22071501 (6 Lines) Fax No.: 91-22-22071514

Email ID: investorsgrievance@weizmann.co.in, Website: www.weizmann.co.in

NOTICE

Mandatory transfer of equity shares to Investor Education and

Protection Fund Authority ("IEPF Authority")

(For attention of the Equity Shareholders of the Company)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the

Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer

and Refund) Rules, 2016 ("the Rules") the Equity Shares of the Company

in respect of which the dividend has not been paid or claimed during

the past seven consecutive years from 2015-16 shall be transferred by

the Company to the Demat Account of IEPF Authority.

Liquidator.



NOTICE

Pursuant to the Regulation 29 of SEBI (Listing

1	DELHI JAL BO OFFICE OF T VARUNALAYA, P	HE EX H-II, KA	ECUTI ROL BA	VE ENG AGH, NE	INEER (CCR) W DELHI-11000	7
S. No.	Name of work	Short Pre Estimate Cost	ess N.I.T. N Tender Fee (in Rs.)	o. 03 (2022-2 Earnest Money (in Rs.	23) Date of release of Tender/Tender ID	Last date / time of receipt of tender
1	Establishment and Operation of Delhi Jal Board Call Centre (1916) including CRM	Item Rate	1.500.00	Rs. 4,50,000.00	Dt. 10.01.2023 2023_DJB_234561_1	24.01.2023 up to 03.00 PM
SUE	er details in this regard may be seer D BY P.R.O. (WATER) No. J.S.V. 444 (2022-23) "STOP CORONA					Sd/- (ASHOK KUMAF ecutive Engineer (CCF Mobile No. 965064060 ne"

Vandana Vidhyut Limited (In Liquidation) Liquidator: Mr. Sanjay Gupta

Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048. E-mail: vandana.vidhyut@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, assetssale2@aaainsolvency.in, sanjaygupta@aaainsolvency.com, Mob: 8800865284 (Md.Wasim and Mr. Puneet Sachdeva)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 15th February, 2023 at 03.00 pm to 05.00 pm (With unlimited extension of 5 minutes each) Last date of submission of EMD: 13th February, 2023 till 03.00 pm Last date for Submission of Eligibility Documents by prospective bidder: 11th January 2023 to 25th January 2023.

SALE NOTICE

Sale of Assets and Properties owned by Vandana Vidhyut Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Cuttack Bench vide order dated 16th December, 2019. The sale will be done by the undersigned through the E-Auction platform i.e. M/s National E-Governance Services Ltd (NeSL) having website at: https://nbid.nesl.co.in/app/login

Asset	Reserve Price (INR)	EMD Amount (INR)	Incrementa 1 Value (INR)
BLOCK A		a - 6	
Leasehold rights of the Land leased by Chhattisgarh State Industrial Development Corporation (CSIDC) at Katghora, Korba, Chhattisgarh (Total Area: 644.69 Acres Approx.)	38	1.90 Crores	10 Lakhs
TERMS AND CONDITION	NS:	0	1
1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE	IS", "A	S IS WH	AT IS" and

102 DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI ROOM NO. 31, B-BUILDING, JHANDEWALAN, NEW DELHI-110005. आज़ादीका Mob:- 9650094325 E-mail Id: djbwaterbody@gmail.com अमृत महोत्सव PRESS NIT No. 16/WB-I/2022-23 Estimated Earnest | Tender Date of Release of Last Date/ Time of Money Contract Value Fee tender in receipt of tender (ECV)/ Amount (EMD) **E-procurement Solution** E-procurement put to tender & Tender ID No. Solution Rs. 10.02.2023 At

Name of Corporate Person

Incorporated/Registered

Liability Identity Number of Corporate

Person

Person

Person

Corporate Person

number of the Liquidator

8. Last date for submission of claims

Date: 11th January 2023

Place: Mumbai

liquidator at the address/e-mail mentioned against item 7.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

03.00 PM

Date of incorporation of Corporate 16th August 2013

Liquidation Commencement Date of 9th January 2023

Name, Address, Email Address, Kapila Gupta

Corporate Identity Number / Limited U51101MH2013FTC247032

Authority under which Corporate Person ROC-Mumbai

09.01.2023

Place : Noida

Sd/

Vikas Aggarwal



Rs.

1500/-

Regd. Off.: 18A & 18B, Jolly Maker Chambers-II, Nariman Point, Mumbai - 400021 Phone: +91-22-22850101 Website: www.caravelabeachresortgoa.com | Email: cs.ho@advanihotels.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. as amended from time to time ("the IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, the Shares underlying against the Interim Dividend declared for the Financial Year 2015-16, which have remained unpaid/unclaimed for seven consecutive years, are due to be transferred to the IEPF Authority in accordance with the 'Act' and the procedure set out in the IEPF Rules

The Company is communicating to the concerned Shareholders through individua notices regarding the transfer of their underlying Shares to the IEPF Authority. The full details of the Shareholders including their Folio Number or DP ID - Client ID, whose Shares are due to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company, which can be accessed using the link www.caravelabeachresortgoa.com

In case of Shareholders holding the Shares in :

S.

No.

Name of Work

Creation of Lake no. 2 and deep-

- Physical Form The Company would be issuing new Share Certificate(s) in lieu of original Share Certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of Shares to the Demat account of the IEPF Authority and upon such issue, the original Share Certificate(s) which are registered in the name of original Shareholders will stand automatically cancelled and be deemed to be non-negotiable
- Dematerialised Form The Company shall inform the depository by way of Corporate Action for transfer of Shares lying in their Demat account in favour of the Demat account of the IEPF Authority.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and Shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. However, the Shareholders may claim both, the unclaimed dividend(s) and the Share(s) transferred to IEPF (including all benefits accruing on such Shares, if any) by making an application to the IEPF Authority in e-Form IEPF-5, as prescribed under the IEPF Rules and the same is made available on IEPF website at www.iepf.gov.in.

In case Shareholders have any query on the subject matter and the IEPF Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent Datamatics Business Solutions Limited at Plot No. B-5, Part B Cross Lane, MIDC, Andheri (East), Mumbai 400093, India; Tel: +91-22-66712188 ; Email: info@datamaticsbpm.com; Website www.datamaticsbpm.com

For further details kindly visit https://www.caravelabeachresortgoa.com/investor relation.html ; BSE Limited - www.bseindia.com ; and NSE Limited www.nseindia.com





TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

NOTICE is hereby given to the members pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").

Regulations, 2015, Notice is hereby given. that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 20th January, 2023, inter alia, to consider the Unaudited Financial Results (both Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31.12.2022 and to consider the payment of 2st interim dividend, if any, for the financial year 2022-23. This notice is also available on the website of the Company, i.e., www.dcmshriram.com and stock exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com For DCM Shriram Ltd.

Obligations and Disclosure Requirements)

Sd/ (Sameet Gambhir) Place: New Delhi Company Secretary Date : 10.01.2023 & Compliance Officer

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

ADHARSHILA CAPITAL SERVICES LIMITED Registered Office: 7C, Ist Floor, 'J' Block Shopping Centre, Saket New Delhi -110017 [CIN: L65100DL1993PLC056347]

> Tel: 011-46107318, E-mail: adharshilacapital@gmail.com Website: www.adharshilacapital.in

THE EQUITY SHARES OF THE COMPANY HAVE ALREADY BEEN DELISTED FROM ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT.

AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Adharshila Capital Services Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer , which were concluded in accordance with Chapter VI Part A and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("the Regulations",) and subsequent amendments thereto, wherein the exit offer was made by the Promoter/Acquirer, Mr. Raj Kumar Adlakha at the exit price of Rs 31.00 (Rupees Thirty One Only) to the public shareholders of Adharshila Capital Services Limited

The BSE Limited vide its notice bearing reference no. 20221226-19 dated 26" December 2022 have delisted the company from the exchange with effect from 09" January, 2023.

As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereof, the BSE Limited has stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining public shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, now have a last and final opportunity to sell their shares to the promoter/acquirer at the exit price of Rs 31.00 (Rupees Thirty One Only) per share commencing from 10" January, 2023 to 9" January, 2024 i.e. for a period of One Year in Compliance with relevant provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance alongwith relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the "Acquirer" is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes. Subject to any Regulatory Approvals as may be required, the Acquirer intends to dispatch payment to the shareholders who will validly tender their shares to the Acquirers with all the necessary documentation within 15 days of such receipt.

TENDERING PROCESS FOR REMAINING EQUITY SHARES

 Shareholders holding their equity shares in physical form: Equity Shareholders who hold equity shares in physical form and wish to tender their shares will be required to send the Form of Acceptance Cum Acknowledgement duly filled in, Original Physical Share Certificate accompanied with Blank Transfer Deed duly signed along with

"WHATEVER THERE IS BASIS and "WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider i.e. NeSL (National E-Governance Services Ltd.)

- **2.** It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disgualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.
- **3.** All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. https://insolvency and bankruptcy.in/ public-announcement/vandana-vidyut-limited/ and from the E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process.

Sanjay Gupta Liquidator in the matter Vandana Vidhyut Limited IBBI (Regn. No-IBBI/IPA-001/IP-P00117/2017-2018/10252) Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048 Contact Person:Mr. Wasim and Mr.Puneet Sachdeva: +91-8800865284

Date: 10/01/2023 **Place: New Delhi**

> PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

PARISKSHA-FIN-INVEST-LEASE LIMITED

Registered Office: 7C, I" Floor, 'J' Block Shopping Centre, Saket, New Delhi -110017 [CIN: L65100DL1994PLC057377]

Tel: 011-46107318, E-mail: pariksha.delhi@gmail.com, Website: www.pfil.in

THE EQUITY SHARES OF THE COMPANY HAVE ALREADY BEEN DELISTED FROM ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT.

AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER ALL THE STOCK EXCHANGES (BSE LTD.) AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Pariksha Fin-Invest-Lease Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer , which were concluded in accordance with Chapter VI Part A and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("the Regulations",) and subsequent amendments thereto, wherein the exit offer was made by the Promoter/Acquirer, Mr. Raj Kumar Adlakha at the exit price of Rs 28.00 (Rupees Twenty Eight Only) to the public shareholders of Pariksha Fin-Invest-Lease Limited.

The BSE Limited vide its notice bearing reference no. 20221226-18 dated 26th December, 2022 have delisted the company from the exchange with effect from 09" January, 2023. As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 and subsequent amendments

thereof, the BSE Limited has stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining public shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, now have a last and final opportunity to sell their shares to the promoter/acquirer at the exit price of Rs 28.00 (Rupees Twenty Eight Only) per share commencing from 10" January, 2023 to 09" January, 2024 i. e. for a period of One Year in Compliance with relevant provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance alongwith relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the "Acquirer" is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes. Subject to any Regulatory Approvals as may be required, the Acquirer intends to dispatch payment to the shareholders who will validly tender their shares to the Acquirers with all the necessary documentation within 15 days of such receipt.

TENDERING PROCESS FOR REMAINING EQUITY SHARES

1. Shareholders holding their equity shares in physical form: Equity Shareholders who hold equity shares in physical form and wish to tender their shares will be required to send the Form of Acceptance Cum Acknowledgement duly filled in, Original Physical Share Certificate accompanied with Blank Transfer Deed duly signed along with

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF") established by the Central Government.

Shareholders are requested to note that the dividend declared during the Financial Year 2015-16 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on April 17, 2023. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the Rules, the Company has individually communicated to the shareholders and the details of Shares liable for transfer to IEPF is being made available at our Company's website www.ufomoviez.com.

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend declared during the Financial Year 2015-16 on or before April 10, 2023, failing which the Company, with a view of adhering with the requirements of the Rules, shall transfer the respective unclaimed dividend (s) amount and corresponding shares to IEPF without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend amount and Shares so transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF by following the procedure prescribed in the Rules.

For further clarifications or assistance, you may write to:

l		and a second s	
	UFO Moviez India Limited Valuable Techno Park, Plot No.53/1, Road No.07, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 Tel.: +91 (22) 4030 5060 / 11 E-mail: investors@ufomoviez.com Website: www.ufomoviez.com	KFIN Technologies Limited Unit: UFO Moviez India Limited Selenium Tower B Plot No.31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad : 500 032 Toll Free No - 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com	from the IEPF Rules. The R www.iepf.gov In case, the sh they may conta Services Priva Next to Ahura (Contact Nos. :
	Date : January 10, 2023 Place : Mumbai	For UFO Moviez India Limited Sd/- Kavita Thadeshwar Company Secretary	Place: Mumb Date: 10.01.

In accordance with the procedure prescribed under the Rules, individual communication is being sent to those shareholders at their latest available address who has not claimed dividend with respect to the Equity Shares held in the Company during the past seven years from F. Y. 2015-16 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. The Company has uploaded the details of such shareholders and their equity shares due for transfer, including their Folio Nos.or DP ID - Client ID details, on its website www.weizmann.co.in. The shareholders are requested to visit the website in order to verify the details of the equity shares liable to be transferred to the IEPF Authority.

In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders before 8th April, 2023, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date by following the due process as enumerated in the Rules which is briefly as under:

In case of shares held in physical form : The Company would be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates and will convert them in DEMAT form for the purpose of transfer to the IEPF Authority. Upon such issuance, the original share certificates will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable thereafter.

In case of shares held in demat form : The shares will be transferred to IEPF Authority by way of Corporate Action.

Kindly note that all future benefits, dividends, if any, arising on such shares would be transferred to IEPF Authority.

The shareholders may further note that this notice and the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice in respect of issue of the duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority, pursuant to the Rules.

You may be pleased to note that the Equity shares transferred to IEPF Authority, including the benefits accruing on such shares, if any, can be claimed back PF Authority upon following the procedure prescribed under the Rules are available on the website of the IEPF Authority at ov.in.

hareholders have any queries on the subject matter and the Rules, itact the Company's Registrar and Share Transfer Agents, **Bigshare** vate Limited, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093, : 022 - 62638200/222/223, Email: investor@bigshareonline.com For Weizmann Limited Sd/ıbai Ami Purohit .2023 **Company Secretary**

relevant authorizations, if applicable, to the company at its registered office address at 7C, 1" Floor, 'J' Block Shopping Centre, Saket, New Delhi-110017.

Shareholders holding their equity shares in Demat Form: Beneficial Owners and shareholders holding equity shares in dematerialized form, will be required to send their duly filled in Form of Acceptance Cum Acknowledgement along with relevant authorizations, if applicable, alongwith photo copy of delivery instructions in "Off-Market" mode or Counterfoil of the delivery instructions in "Off-Market" mode duly acknowledged by the Depository Participant ("DP") in favour of following account and send it to the Registrar appointed by the Acquirer for this purpose:

Depository Participant Name	SMC Global Securities Limited
Depository Participant Identification Number	12019101
Client Identification Number	05816157
Depository Name	Central Depository Services (India) Limited
Depository Account Name	Raj Kumar Adlakha

For any guery relating to the exit offer, please consult the Company. The shareholders are requested to tender or send their complete document(s) to the Company at the following address as per the mode of delivery mentioned herein from Monday to Friday between 10:00 A.M. to 5:00 P.M.

SI. No.	Address	Contact Person	Mode of delivery	Telephone Number	Email ID
1	7C, 1 ^e Floor, ^c J' Block Shopping Centre, Saket New Delhi – 110017	Mr. Tushar Malhotra	By Regd. Post/Speed Post/Courier/ Hand Delivery	011- 46107318	adharshilacapital@gmail. com
	lew Delhi) ⁿ January, 20	23		For Pariksh	a Fin-Invset-Lease Limited // HARNAND TYAG DIRECTOR

relevant authorizations, if applicable, to the company at its registered office address at 7C, J'Block Shopping Center, 1" Floor, Saket, New Delhi, Delhi-110017.

2. Shareholders holding their equity shares in Demat Form: Beneficial Owners and shareholders holding equity shares in dematerialized form, will be required to send their duly filled in Form of Acceptance Cum Acknowledgement along with relevant authorizations, if applicable, alongwith photo copy of delivery instructions in "Off-Market' mode or Counterfoil of the delivery instructions in "Off-Market' mode duly acknowledged by the Depository Participant ("DP") in favour of following account and send it to the Registrar appointed by the Acquirer for this purpose:

Depository Participant Name	SMC Global Securities Limited
Depository Participant Identification Number	12019101
Client Identification Number	05816157
Depository Name	Central Depository Services (India) Limited
Depository Account Name	Raj Kumar Adlakha

For any query relating to the exit offer, please consult the Company. The shareholders are requested to tender or send their complete document(s) to the Company at the following address as per the mode of delivery mentioned herein from Monday to Friday between 10:00 A.M. to 5:00 P.M.

SI. No.	Address	Contact Person	Mode of delivery	Telephone Number	Email ID
1	7C, 1" Floor, 'J' Block Shopping Centre, Saket New Delhi – 110017	Mr. Hitesh Gaur	By Regd. Post/Speed Post/Courier/ Hand Delivery	011- 46107318	pariksha.delhi@gmail.com
	Vew Delhi 9" January, 20	23		For Pariks	ha Fin-Invset-Lease Limited Sd/- HARNAND TYAG DIRECTOR





financialexp.epapr.in

अथे सता

लोकसत्ता १३

सेन्सेक्स : ६०,११५.४८ 🔻 ६३१.८३ (-१.०४%) | निफ्टी : १७,९१४.१५ 🔻 १८७.०५ (-१.०३%) | डॉलर/₹ : ८१.७८ 🔻 ५७ पैसे | तेल / \$७९.७५ 🔺 ०.१३%

'निफ्टी' १८ हजारांखाली

दोन्ही निर्देशांकात मोठी पडझड

केले जात आहेत. देशांतर्गत

पातळीवर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील

महिंद्र. आयसीआयसीआय बँक

आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

यांच्या समभागात सर्वाधिक घसरण

झाली. तर सेन्सेक्समध्ये केवळ टाटा

मोटर्स, पॉवर ग्रिड, टाटा स्टील,

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

युरोपीय बाजारातील मुंबईः कमकुवत कल आणि देशांतर्गत बाजारात बँकांसह रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या अग्रणी समभागात मोठी घसरण झाल्याने मंगळवारी प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यांहून अधिक घसरगुंडी अनुभवास आली. संस्थात्मक परदेशी गुंतवणूकदारांकडून निधीचे मोठ्या

प्रमाणावर निर्गमन सुरू असल्याने त्याचा भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. दिवसअखेर मुंबई शेअर

बाजाराचा निर्देशांक - सेन्सेक्स ६३१.८३ अंशांनी म्हणजेच १.०४ टक्क्यांनी घसरून ६०,११५.४८ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान ८०८.९३ अंश गमावत सेन्सेक्सने ६० हजारांची महत्त्वपूर्ण पातळीही सोडत, ५९,९३८.३८ या अशा नीचांकाला लोटांगण घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८७.०५ अंशांची (१.०३ टक्के) घसरण झाली आणि तो १८ हजारांखाली १७,९१४.१५ पातळीवर बंद झाला.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून अर्ध्या टक्क्यांहून अधिक व्याजदर वाढीची शक्यता असली तरी यानंतर काही काळ तिच्याकडून व्याजदर वाढीला



कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीची सुरुवात अपेक्षेनुरूप न केल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. गुरुवारी महागाईच्या आकडेवारीसह फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील योजनांबद्दल स्पष्टता येईल, तोवर वाट पाहण्याची गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून येते, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एनटीपीसी एचडीएफसी, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक

रुपयाला मात्र ५७ पैशांचे बळ

रुपया मंगळवारी ५७ पैशांनी वधारून ८१.७८ पातळीवर बंद झाला. ११ नोव्हेंबरनंतर डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली ही एका सत्रातील सर्वात मोठी वाढ आहे. चलन बाजार विश्लेषकांच्या मते. आशियाई चलनांमध्ये रुपयाची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती.. परकीय चलन बाजारात. रुपयाने ८२.२० पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात ८१.७२ ची उच्चांकी तर ८२.२६ या

हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बॅंक आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवीत होते.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीला स्पर्श केला.

कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांसाठी 'लोकसत्ता अर्थसल्ला' विशेष सत्र

सुखी भविष्य व ध्येयपूर्तीसाटी गुंतवणुकीचे नियोजन महत्त्वाचे!

लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याणः निवृत्तीपश्चात किंवा वृद्धापकाळात सुखी जीवनाचे स्वप्न साकार करायचे असेल तर गुंतवणुकीच्या नियोजनाला योग्य वेळी सुरुवात करून त्याचे आजीवन पालन करणे आवश्यक आहे. हे नियोजन जितक्या मोठ्या कालावधीसाठी. शिस्तबद्ध आणि सातत्य राखून होईल, तितकी उद्दिष्टपूर्तीची शक्यता अधिक, असा कानमंत्र येथे आयोजित 'लोकसत्ता अर्थसल्ला' कार्यक्रमातून देण्यात आला.

कल्याण डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांसाठी

'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडा'द्वारे प्रस्तुत 'लोकसत्ता अर्थसल्ला'चे विशेष सत्र मंगळवारी सकाळी योजण्यात आले होते. त्यात 'गुंतवणुकीद्वारे अर्थ नियोजन' विषयावर गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ जोशी यांनी मार्गदर्शन केले. आचार्य अत्रे रंगमंदिरातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी. कल्याण डोंबिवली पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, पालिका सचिव संजय आयसीआयसीआय जाधव. प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे क्लस्टर मॅनेजर स्वप्निल तांबे



उपस्थित होते.

बाजारातील अस्थिरता पाहता गुंतवणूक कशी, कधी, कुठे करावी, याचे उत्तर देताना, कौस्तुभ जोशी यांनी गुंतवणुकीतून महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळेल याची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेअर बाजारातील

गुंतवणूक ही महागाईला मात देणारी निश्चितच असते; पण तेथील चढ-उतारांची भीती वाटत असल्यास, म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर चांगली संपत्तीनिर्मिती करता येईल, असे ते म्हणाले.

अनेक वेळा सेवारत आणि कमावते असताना आपल्या हातात खूप पैसा असतो. या काळात भविष्याकडे पाहून योग्य नियोजनाने गुंतवणुकीची कास धरली न गेल्यास, अकस्मात आजारपण, मुलांचे शिक्षण, घरातील छोटे-मोठे कार्य यावर सर्व पैसा खर्ची जाईल. नियमित वेतन मिळणे बंद झाल्यावर ज्या वेळी सर्वाधिक गरज असते तेव्हा आपल्या हाती पैसा नसतो. हे

आल्याचे आढळून आले. किरकोळ

म्युच्युअल फंडांमध्ये एकूण

गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन

कोटींनी वाढून १४.११ कोटींवर

पोहोचल्याचा अंदाज आहे.

म्यूच्यूअल

गुंतवणूकदारांमध्ये

टाळण्यासाठी कमावत्या वयातच दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

सेवारत असताना प्रत्येकाने विचारपूर्वक विविध गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर आपल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास आणि संयम खूप आवश्यक आहे. या सूत्रातून गुंतवणूक केली गेली तर गुंतवणुकीचा वटवृक्ष होऊन त्याची चांगली फळे आपणास वृद्धापकाळात मिळतात,' असे पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी सांगितले. देशात ४५ म्यच्यअल फंड

घराण्यांच्या विविध शेकडो योजना आहेत. या योजनांमध्ये 'पद्धतशीर गुंतवणूक योजने'तून (एसआयपी) पैसा गुंतवला तर दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचे ध्येय साध्य होऊ शकते. कोणतीही गुंतवणूक करताना वेळ, संयम खूप महत्त्वाचा आहे. म्युच्युअल फंडात गुंतलेल्या प्रत्येक रुपयाची आपणास पारदर्शकपणे माहिती मिळते. ऑनलाइन विचारपूर्वक गुंतवणूक करून संपत्तीनिर्मितीचे ध्येय साध्य करा, आयसीआयसीआय असे प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे क्लस्टर मॅनेजर स्वप्निल तांबे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल सुनील वालावलकर यांनी केले.



'लोकसत्ता अर्थसल्ला' कार्यक्रमात कल्याण डोंबिवली पालिका सचिव संजय जाधव, गुंतवणूक मार्गदर्शक कौस्तुभ जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे स्वप्निल तांबे, आणि सुनील वालावलकर, कार्यक्रमाला उपस्थित कल्याण-डोंबिवली पालिका अधिकारी, कर्मचारी. (छायाचित्र - दीपक जोशी)

बँकांकडून व्याजदर वाढीचे सत्र सुरूच बडोदा बँकेचे कर्ज महागले

पीटीआय, नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केल्यांनतर, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढ नवीन कॅलेंडर वर्षात देखील सुरू ठेवली आहे. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ बडोदाने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ०.३५ टक्क्याने वाढवला आहे. नवीन दर वाढ १२ जानेवारीपासून लागू होणार आहे.

आता एका दिवसासाठीचा कर्जदर ७.५० टक्क्यांवरून वाढून ७.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

परतावा देणारी रोखे विक्री

बँकांकडून ठेव दरातही वाढ

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी में महिन्यापासून रेपों दरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढत्या कर्जावरील व्याजाबरोबर बँकांनी ठेवींवरील व्याजदरात देखील वाढ केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.४५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. अनिवासी भारतीय ग्राहकांसह बँकेच्या देशातील ठेवीदारांना ४४४ दिवसांच्या ठेवींवर ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर परकीय चलन ठेवींवरील व्याजदरात बँकेने थेट १ टक्क्यांची वाढ केली आहे. अनिवासी भारतीयांच्या परकीय चलन ठेवींवर ५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. बँक ऑफ इंडियाने देखील दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजात वाढ केली असून ४४४ दिवसांच्या ठेवींवर ७.०५ टक्के व्याज देय असेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के दराने व्याज देय असेल.

त्यात ०.३५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर एक, तीन, सहा महिने आणि एक वर्ष मुदतीच्या कर्जावर ०.२० टक्के अधिक व्याज आकारण्यात येईल. एक महिन्याच्या

टक्के ,सहा महिन्यांसाठी ८.३५ टक्के तर एक वर्ष मुदतीच्या कर्जासाठी तो ८.५० टक्के असेल. सोमवारी, एचडीएफसी बॅंक आणि इंडिया ओव्हरसीज बॅकेने त्यांच्या एमसीएलआरमध्ये ०.२५ टक्क्यांची

मुदतीच्या कर्जासाठी दर आता ८.१५ टक्के, तीन महिन्यांसाठी ८.२५ वाढ करण्याची घोषणा केली होती. इनक्रेड फायनान्शियलची १०.०२ टक्के

मुंबईः ठेवी न स्वीकारणारी बँकेतर कंपनी वित्तीय इनक्रेड सर्व्हिसेस फायनान्शियल लिमिटेडच्या सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य आणि अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीला सोमवारपासून (९ जानेवारी) सुरुवात झाली. आणि शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी बंद होणार आहे. प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेले

अतिरिक्त भरणा झाल्यास एकूण ३५० कोटी रुपयांपर्यंत निधी राखून ठेवण्याच्या पर्याय या रोखे विक्रीत आहे. क्रिसिल ए/स्थिर पतमानांकन लाभलेल्या या वेगवेगळ्या कालावधीची मुदत असलेल्या रोख्यांवर गुंतवणूकदारांना वार्षिक १०.०२ टक्के प्रभावी दराने परतावा मिळविता येईल. ही

रोखे विक्री २७ जानेवारीपर्यंत

एकूण १७५ कोटी रुपयांपर्यंत तसेच सुरू असेल अथवा भरणा पूर्ण झाल्यास मुदतपूर्व बंद केली जाईल. या रोखे विक्रीची प्रधान जेएम व्यवस्थापक फायनान्शियल लिमिटेड ही कंपनी आहे.

म्युच्युअल फंड गंगाजळीत २०२२ मध्ये ५.७ टक्के वाढ

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात 'एसआयपी' पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असल्याने वर्ष २०२२ मध्ये म्युच्युअल फंडातील गंगाजळीमध्ये २.२ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेस (एयूएम) सरलेल्या वर्षात ५.७ टक्क्यांची वाढ होत ती २०२२ साल सरताना एकूण ३९.८८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली, अशी माहिती म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या 'ॲम्फी'ने मंगळवारी दिली. मात्र त्याआधीच्या वर्षात म्हणजेच २०२१ मधील भांडवली बाजारातील दमदार तेजीचे सकारात्मक प्रतिबिंब म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही उमटल्याने त्या वर्षात ७ लाख कोटींची भर पडली होती. त्या तुलनेत सरलेल्या वर्षातील वाढ फारशी उत्साहवर्धक नाही. वर्ष २०२१ मध्ये फंड गंगाजळीमध्ये वार्षिक २२ टक्क्यांची वाढ होऊन, ती ३७.७२ लाख

🩋 समभाग आणि समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांविषयी वाढती जागरूकता आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्माणाची त्यांची क्षमता यामुळेच २०२२ मध्ये या योजनांमधील प्रवाहात सर्वाधिक वाढ झाली. हा सातत्यपूर्ण प्रवाह किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या जागरूकतेचे प्रतीक आहे. २०२२ साल अस्थिर राहिल्याने बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कायम ठेवल्याचे निदर्शनास आले. - राधिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एडेल्वाईज म्युच्यु अल फंड

कोटींवर पोहोचली होती. भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि बदलत्या

फंडाबाबत जागरूकता निर्माण व्याजदर परिस्थितीमुळे व्यवसायावर करण्याची 'ॲम्फी'ने महत्त्वाची भूमिका बजावली. सरलेल्या वर्षात, परिणाम होत असल्याने, २०२२ मध्ये उद्योगाची वाढ संथ गतीने झाली. 'एसआयपी'च्या माध्यमातून होणारी प्रतिकूल बाजार स्थितीमुळे बऱ्याच दरमहा गुंतवणूक सरासरी १२,५०० कोटींहून अधिक राहिली आहे. गुंतवणूकदारांना समभागसंलग्न म्युच्युअल फंड, रोखे आणि हायब्रिड फंडामधील गुंतवणुकीचा निव्वळ प्रवाह २०२२ मध्ये, आढावा घेऊन फेर-गुंतवणूक ७१,४४३ कोटी रुपये होता. करावी लागली. त्याउलट २०२१ समभागसंलग्न योजनांमध्ये सर्वाधिक मधील भांडवली बाजारातील तेजी १.६१ लाख कोटी रुपये, इंडेक्स फंड आणि ईटीएफमध्ये १.६५ लाख म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीस कोटी रुपयांचा ओघ आला. तर रोखे कारणीभूत ठरली. सरलेल्या २०२२ मध्ये सरलेल्या योजनांमधून २.५ लाख कोटींचा निधी काढून घेण्यात आला.

नोव्हेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या 'एसआयपी'च्या माध्यमातून विक्रमी १३,००० कोटींची मासिक गुंतवणूक

गोल्डमन सॅक्सचे ३,२०० कर्मचारी नोकऱ्या गमावणार !

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था असलेल्या गोल्डमन सॅक्सकडून येत्या आठवड्यात ३,२०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात वित्तसंस्थेने ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सूचित केले होते. त्यातुलनेत प्रत्यक्षात कमी रस्ता कर्मचाऱ्यांना बाहरेचा दाखवला जाण्याची शक्यता आहे.

असमाधानकारक कामगिरी असणाऱ्यांची निवड करून दरवर्षी १ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना गोल्डमन सॅक्सने निश्चित केली आहे. यंदाची नोकरकपात मात्र वित्तसंस्थेतील एकूण कर्मचारी संख्येच्या ८ टक्क्यांच्या घरात जाणारी आहे. वर्षातील सरलेल्या ऑक्टोबरअखेरीस गोल्डमन सॅक्सची कर्मचारी संख्या ४९.१०० होती. २०१९ च्या अखेरीस या वित्तसंस्थेने केलेल्या काही अधिग्रहणानंतर एकूण कर्मचारी संख्येत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ

बाजारातील वाढती अस्थिरता

आणि अनिश्चिततेमुळे आगामी

वर्षात बहुतांश कंपन्यांनी प्रारंभिक

झाली आहे.

कर्मचारी कपात आभासी चलन बाजारमंच असलेल्या 'कॉइनबेस'ने एकूण कर्मचारी क्षमतेच्या २० टक्के म्हणजेच सुमारे ९५० कर्मचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इतर अनेक प्रकल्पांनादेखील टाळे लावण्याबाबत कंपनीने योजना आखली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कंपन्यांनी १८ टक्के म्हणजेच सुमारे १,१०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. असे कंपनीचे संस्थापक

'कॉइनबेस'कडून

आर्मर-ट्राँग यांनी मंगळवारी सांगितले. समभाग विक्रीच्या योजना गुंडाळल्या

आणि मुख्य कार्यकारी ब्रायन

आहेत. याचबरोबर विलीनीकरण आणि अधिग्रहण प्रक्रियादेखील थंडावल्याने त्याचा गोल्डमन सॅक्ससह इतर गुंतवणूक बँकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी नोकरकपातीचा निर्णय कंपन्यांना घ्यावा लागतो आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ १, नाथीबाई ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०० ०२० दूरध्वनी क्र.०२२-२२०९१७७७. यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड UFO INE MEDIA NETWORK सीआयएन : एलं२२१२०एमएच२००४पीएलसी२८५४५३ नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव - २०२३-२०२४ नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : व्हॅल्यूएबल टेक्नो पार्क, प्लॉट #५३/१, रोड #७, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. ज्या संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२३–२०२४ पासून विद्यापीठाशी संलग्नित नवीन महाविद्यालये टेलि. : +९१ २२ ४०३०५०६० फॅक्स : +९१ २२ ४०३०८५११० सुरू करावयाची असतील अशा इच्छुक संस्थांनी विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार महाविद्यालये ई-मेल : investors@ufomoviez.com सुरू करण्यासंबंधीचे बिहित नमुन्यातील अर्ज http://sndtwuonline.org.in या वेबसाइट : www.ufomoviez.com लिंकवर क्लीक करून ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्कासह **रविवार दिनांक-१५.०१.२०२३** मागणी न केलेला लाभांश आणि कंपनीचे इक्विटी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत. विद्यापीठाच्या www.sndt.ac.in शेअर्स यांचे हस्तांतरण गुंतवणूकदार शिक्षण आणि या संकेतस्थळावर नमुना अर्ज व इतर माहिती उपलब्ध आहे. नमुद केलेल्या दिनांक व रक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये हस्तांतरित करणे बेळेनंतर तसेच विद्यापीठाच्या बृहत आराखड्यातील बिंदू व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त येणारे याद्वारे कंपनी अधिनियम २०१३ चे उपकलम १२४(६) ज्याचे कायम गुंतवणूकदार शिक्षण आपि प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. रक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियमावली २०१६ डॉ. विलास द. नांदवडेकर (''**दी रुल्स**'') यातील नियम ०६ सोबत होते; त्यानुसार कंपनीच्या सदस्यांना ही **सूचना** देण्यात येत कुलसचिव कंपनी अधिनियम २०१३चे कलम १२४(६), ज्याचे वाचन नियमावली सोबत करण्यात येते, त्यानुसार हस्तांतरणाच्या तारखेपासून सात वर्षांच्या कालावधीपर्यंत जे लाभांश संबंधित सदस्यांना देता आले नाहीत किंवा त्यांची मागणी केली नाही अशी लाभांशाची रक्कम गुंतवणूकदार शिक्षण आणि जाहीर सूचना रक्षण निधी (आयईपीएफ) या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या निधीत हस्तांतरित करणे आवश्यक खाद्यपदार्थांच्या विक्रीसह वाणिज्य प्रयोजनार्थ अत्रिया मॉल, वरळी येथील तळमजल्यावरील शॉप नं २२ए खरेदी करण्यासाठी श्री. हितेश इसरानी यांच्याबरोबर आमचे अशील वाटाघाटी करीत आहेत म्हणून वित्तीय वर्ष २०१५-१६ दरम्यान जाहीर झालेल्या लाभांशाची रक्कम कंपनीच्या ज्य ज्या दुकानाचे सविस्तर वर्णन येथील निम्नलिखित **अनुसूची**मध्ये केले आहे आणि आमच्या अशिलांनी शेअर्सधारकांनी स्वीकारली नसेल त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची सात वर्षांपर्यंत मागणी न त्याच्या नामाधिकाराचा तपास करण्याची सूचना आम्हाला दिली आहे. केलेला लाभांश **दि. १७ एप्रिल २०२३** रोजी जमा करावयाचा आहे. ज्या संबंधित शेअर्सचा लाभांश विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, गहाण, भेट, कुळवहिवाट जमा झालेला नाही, ते शेअर्ससुद्धा यासाठी नियमावलीत स्थापन केलेल्या कार्यपद्धतीनुसार हस्तांतरित लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, करार, कंत्राट, वाटणी, देखभाल, वाद, हुकूमनामा, कायदेशीर कारवाई, करण्यात येणार आहेत. या नियमावलीच्या अनुपालनानुसार कंपनीने अशा शेअरधारकांना व्यक्तिश कारवाया, जप्ती किंवा निषेधाज्ञा/ तहकुबी आदेश, संपादन, अधिग्रहण, विकास अधिकार, प्रलंबित कळविले आहे आणि ज्या शेअर्सचे हस्तांतरण आयईपीएफमध्ये करावयाचे आहे; त्याचा तपशील वाद तत्त्व, वारसाहक्र, मृत्यूपत्रदत्त, भोगवटा, ताबा, तारणगहाण, दोषारोप, धारणाधिकार आमची कंपनीची वेबसाइट www.ufomoviez.com यावर उपलब्ध करून दिला आहे. सुविधाधिकार स्वरूपात किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे येथील निम्नलिखित अनुसूचीमध्ये वर्णिलेल्य याद्वारे कंपनीच्या संबंधित शेअरधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ उक्त प्रीमाइसच्या बाबतीत अथवा तिच्या कोणत्याही हिश्शाच्या बाबतीत, त्यात, त्यावर, त्यावरती मधील त्यांनी मागणी न केलेल्या लाभांशाची मागणी १० एप्रिल २०२३ पूर्वी करावी. तसे केले नाही त्याविरुद्ध कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, संपत्ती, बोजा, हरकत दावा किंवा मागणी असलेल्य तर कंपनी संबंधित नियमांचे पालन करून मागणी न केलेले लाभांश आणि संबंधित शेअर्स त्यांचे अथवा असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने संपूर्ण पुष्टीकारक कागदपत्रांच्या प्रमाणित हस्तांतरण आयईपीएफमध्ये कोणतीही अधिक सूचना न देता करील. साक्षांकित प्रतींसमवेत तो लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांकडे मुल्ला ॲण्ड मुल्ला ॲण्ड क्रेगी ब्लन्ट ऑण्ड केरो, ऑडव्होकेट्स ऑण्ड सॉलिसिटर्स, मुल्ला हाऊस, ५१, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे स्थानांतरित केलेला मागणी न केलेला लाभांश आणि ४०० ००१ येथे आणि **भरीला** ई-मेलमार्फत bvp@mullas.net मध्ये आजच्या प्रसिद्धीच्या संबंधित शेअर्स याविषयी कंपनी विरोधात केलेले कोणतेही दावे कंपनीकडे चालणार नाहीत तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांत** संपूर्ण पुष्टीकारक कागदोपत्री दाखल्यांसह/ पुराव्यासह कळविणे आयईपीएफकडे हस्तांतरित केलेले लाभांश, शेअर्स आणि त्याचे उपार्जित सर्व लाभ, काही आवश्यक आहे अन्यथा असा कोणताही अभिप्रेत हक, नामाधिकार, हितसंबंध, संपत्ती, बोजा, असल्यास त्याची मागणी संबंधित रोअरधारकांनी थेट आयईपीएफ यांच्याकडे नियमात विहित हरकत, दावा किंवा मागणी सोडून देण्यात आल्याचे, त्यांचा अधित्याग करण्यात आल्याचे आणि, केलेल्या कार्यपद्धतीनुसार करावी. अथवा ती मागे घेण्यात आल्याचे समजण्यात येईल व सर्व हेतू आणि उद्दिष्टे बंधनकारक राहणार नाही. अधिक स्पष्टीकरण आणि साहाय्यासाठी खालील पत्त्यावर लिहावे:





२०० कोटींची रोखे विक्री

एडेल्वाइस फायनान्शियलची

इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिटची

मुंबई : नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली, इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड या बँकेतर वित्तीय कंपनीने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सुरक्षित, विमोचनीय, अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे. ५ जानेवारीपासून ही रोखे विक्री खुली झाली असून, ती शुक्रवार, २७ जानेवारीला बंद होईल. या रोखे विक्रीतून एकूण १०० कोटी रुपये तसेच अतिरिक्त

भरणा झाल्यास एकूण १०० कोटी रुपयांपर्यंत निधी राखून ठेवण्याचा पर्याय कंपनीकडे आहे. एडेल्वाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, एलारा कॅपिटल (इंडिया) आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स या कंपन्या या रोखे विक्रीच्या प्रधान व्यवस्थापक आहेत. वेगवेगळ्या कालावधीची मुदत असलेल्या या रोख्यांवर गुंतवणूकदारांना वार्षिक १०.३० टक्के प्रभावी दराने परतावा मिळविता येऊ शकेल.

महिने, ३६ महिने, ६० महिने आणि

१२० महिने कालावधी असलेल्या

या रोख्यांच्या दहा मालिका

गुंतवणुकीसाठी खुल्या आहेत. या

रोख्यांची प्रभावी वार्षिक मिळकत

८.९९ टक्के ते १०.४६ टक्क्यांपर्यंत

आहे. 'क्रिसिल एए मायनस'

पतमानांकन मिळविलेल्या या

रोख्यांसाठी सोमवार, २३ जानेवारी,

२०२३ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज

करता येईल.

४०० कोटींची रोखे विक्री मुंबई : एडेल्वाइस फायनान्शियल आणि संचयी व्याज पर्यायासह २४ सर्व्हिसेस लिमिटेडने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याचे २०० कोटी रुपयांचे आणि अधिक भरणा झाल्यास आणखी २०० कोटी रुपये उभारण्याच्या पर्यायासह, एकूण ४०० कोटी रुपयांचे सुरक्षित विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) विक्रीला आणले आहेत.

निश्चित व्याज दर (कूपन) असलेल्या आणि वार्षिक, मासिक



थींअरी आफ एम्ब्रीयडरी. ३५ प्रकारचे टाके, एम्ब्रीयडरी वापरण्याचे टेकनिक, कॉस्टींग आणि मार्केटींग कालावधी १० दिवस ५० लाखाची कर्ज योजना सबसीडी सहीत. (कोर्सेस मटिरीयल सहित , प्रात्यक्षिकासहीत प्रशिक्षण 9833789575/9326771380 022-28988581 फेसबुक : C.B.Kora Institute of Village Industries

सार्वजनिक सूचना

आम्हाला आमच्या क्लायंटकडून (१) श्री. जोहान कावास मजाई आणि (२) सुश्री मिशेल देसाई नी मिशेल कावास मजाई, दोन्ही मुंबई, भारतीय रहिवासी, त्यांचा निवास पत्ता समान असून हा, द पॅनोरामा, ४४ पाली हिल, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे असून त्यांच्या शीर्षकाची चौकशी करण्याची सूचना दिली गेली आहे, जी स्थावर मालमत्तेच्या संदर्भात विशेषतः खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे (''म्हणलेली मालमत्ता'') साठी आहे.

या मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर किंवा तिच्यावर कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती, विक्री, देवाण घेवाण, गहाण, विकास हक्रांचे अनुदान, शुल्क, भेट, ट्रस्ट, सांभाळ, ताबा, वारसा, भाडेकरू, भाडेपट्टी, रजा आणि परवाना, ग्रहणाधिकार किंवा अन्यथा असल्यास त्यांनी, लॉ स्क्राइब्स, ७०३, डीएलएच प्लाझा, बीटा सोसायटी, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८ येथे अधोस्वाक्षरीदारांना सहाय्यक कागदपत्रांसह लेखी कळवावे अशी विनंती केली जाते आणि हा प्रकार, ही सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत करावे, असे न केल्यास असा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे मानले जाईल आणि स्वीकारले जाईल आणि/किंवा तो अस्तित्वात नसलेला/ माफ/ सोडलेला आहे असे समजले जाईल.

शेड्यूल (वरील संपत्तीचे तपशील)

संपत्ती संबंधी सर्व प्रकार ज्यात शामिल आहे, १,७१९.९० वर्ग मीटर अंदाजे (संपत्ती नोंदणी कार्डानुसार), प्लॉट नं. १४ पाली हिल, आणि त्यावर असलेले संबंधित सीटीएस क्र सी/१४०१ गाव वांद्रे-सी, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा आणि पाली हिल, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे निर्मित आणि वसलेले आहे, ज्यावर 'द पॅनोरमा' इमारत आहे.

दि. ११ जानेवारी २०२३

लाँ स्क्राइब्स दिनांक आणि स्वाक्षरी/– (नील मंडेविया) वकील आणि सॉलिसिटरसाठी



डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ येथील लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनच्या बाजूला स्थित लोअर परळ डिव्हिजनचा कॅडॅस्ट्रल सर्व्हे नं. ५४ (पार्ट) धारण करणाऱ्या, त्याच्याशी संबद्ध सामायिक क्षेत्र व सुखसोयींसह सुमारे १३७.४५ चौ. फूट चटई क्षेत्राशी समकक्ष सुमारे १२.७७ चौ.मी. चटई क्षेत्रफळाच्या अत्रिया (''अत्रिया, दी मिलेनियम मॉल'' म्हणूनसुद्धा ज्ञात) इमारतीच्या तळमजल्यावरील शॉप नं. २२ए.

दिनांकित १० जानेवारी २०२३

मुल्ला ॲण्ड मुल्ला ॲण्ड क्रेगी ब्लन्ट ॲण्ड केरो स्वाक्षरी/-(भावेश व्ही. पंजवानी) भागीदार

यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड	केएफआयएन टेक्नॉलॉजीस लिमिटेड
व्हॅल्यूएबल टेक्नो पार्क, प्लॉट नं. ५३/१, रोड	युनिट ः यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड
नं. ०७, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पूर्व),	सॅलेनियमन टॉवर, बी प्लॉट, नं. ३१ आणि
मुंबई-४०० ०९३.	३२, गाचीबावली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,
टेलि. : +९१(०२२)४०३०५०६०/११	नानाक्रमगुडा, हैदराबाद-५०० ०३२
ई-मेल : investors@ufomoviez.com	विनामूल्य नंबर : १८००-३०९-४००१
वेबसाइट : www.ufomoviez.com	ई-मेल : einward.ris@kfintech.com
	वेबसाइट : www.kfintech.com
दिनांक : १० जानेवारी २०२३	यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिडेटकरिता
स्थळ : मुंबई	सही/-

कविता थाडेश्व कंपनी सेक्रेटरी





UFO Moviez India Limited CIN: L22120MH2004PLC285453 Regd. Office : Valuable Techno Park, Plot No.53/1, Road No.07, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 Tel: +91 (22) 4030 5060 / 11 Fax: +91 (22) 4030 5110 Email Id : investors@ufomoviez.com Website : www.ufomoviez.com

SR NO:

Date: January 10, 2023

Dear Member(s),

Sub: Transfer of Unclaimed Dividend and Underlying Equity Shares held by you in the Company to the Investor Education and Protection Fund

Ref: Folio / DP ID & Client ID :

Name of the Shareholder:

We seek your immediate attention to the fact that the dividend unpaid / unclaimed by you on the shares of UFO Moviez India Limited (**`the Company'**) since last seven years alongwith the underlying shares are due to be transferred to Investor Education and Protection Fund (**`IEPF'**) established by the Central Government for the reasons and as per the timelines explained hereinafter.

As per section 124(5) of the Companies Act, 2013, any money transferred to the Unpaid Dividend Account of the Company, which remains unpaid or unclaimed for a period of seven years from the date of such transfer shall be transferred to IEPF.

Further, Section 124(6) read with IEPF Rules requires that all shares in respect of which Dividend has not been paid or claimed for seven consecutive years, shall also be transferred to IEPF.

The Company vide its Annual Reports had appealed to the shareholders to encash their dividends. Also, the Company had uploaded on its website and also on the website of the Ministry of Corporate Affairs, Government of India, full details of such unpaid or unclaimed dividend amount liable to be transferred to IEPF.

Accordingly, the Company shall be initiating transfer of dividend for the financial year 2015 - 16 to IEPF. Further, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years shall also be transferred in the name of IEPF.

As per our records, the following amount of dividends are unpaid / unclaimed by you.

Interim(INT)/Final(FNL) Dividend	Date of payment	Amount (In Rs.)*	Underlying no.of shares **

*Dividend due to be transferred to IEPF

** Underlying shares due to be transferred to IEPF

You are therefore requested to claim your unclaimed dividend from the Company on or before April 10, 2023. In absence of such claim, necessary steps will be initiated by the company to transfer the respective unclaimed dividend (s) amount and underlying shares to IEPF without further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend and Shares so transferred to IEPF.

In the event of transfer of shares held by you and the unclaimed dividends to IEPF, you are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company along with requisite documents enumerated in the Form IEPF-5.

ACTION TO BE TAKEN BY THE SHAREHOLDER:

Shareholders holding shares in demat form:

Shareholders holding shares in demat form are requested to provide updated self - attested CML (Client Master List) showing your name, address, PAN, demat and bank account details registered against the demat account with request letter (in the attached format) to claim the Dividend latest by April 10, 2023.

Shareholders holding shares in physical form:

Shareholders holding shares in physical form are requested to provide the following documents with request letter (in the attached format) to claim the Dividend latest by April 10, 2023:

- Form ISR-1, ISR 2, ISR 3 or SH 13 (Please download the forms-ris.kfintech.com/default.aspx)
- Copy of self-attested Pan Card & updated Aadhar card
- Copy of self attested cancelled cheque with printed name or Bank Pass Book.

In case of any queries, please contact the Company or the Registrar and Share Transfer Agent-KFin Technologies Limited at their following address/email/Toll free Number.

UFO Moviez India Limited	KFIN Technologies Limited,
Valuable Techno Park, Plot No.53/1, Road No.07, Marol	Unit: UFO Moviez India Limited
MIDC, Andheri East, Mumbai 400093	Selenium Tower B Plot No.31 & 32, Gachibowli
Tel.: +91 (22) 4030 5060 / 11	Financial District, Nanakramguda,
E-mail: investors@ufomoviez.com	Hyderabad : 500 032
Website: www.ufomoviez.com	Toll Free No - 1800-309-4001
	Email: einward.ris@kfintech.com
	Website: www.kfintech.com

Thanking you,

Yours faithfully, For **UFO Moviez India Limited**

Sd/-

Kavita Thadeshwar Company Secretary

UFO Moviez India Limited Valuable Techno Park, Plot #53/1, Road #7, MIDC, Marol,

Andheri (E), Mumbai - 400093 Email - investors@ufomoviez.com

Dear Sir/Madam,

To.

Sub: Payment of Unclaimed Dividend

Kindly arrange for payment of unclaimed dividend as mentioned below based on your letter dated January 10, 2023. I confirm that neither I have encashed the dividend warrant(s)/ demand draft(s) sent to me earlier nor I have received any money in connection with the below mentioned dividend(s).

Folio No./CLIENT ID & DPID No.

Dividend Warrant No.	Date of payment	Amount (Rs.)

To be filled in by the Shareholder

I am enclosing the following (tick ✓ whichever is applicable)

For shares held in demat form:

· Copy of self-attested Client master list featuring bank details registered against the demat account.

· Copy of self-attested PAN card.

For shares held in physical form:

· Original cancelled cheque leaf bearing the name of the first shareholder, or

• Bank attested copy of first page of the Bank Passbook/Statement of Account in original and a cancelled cheque and

• Investor Service Request Form ISR-1, ISR - 2, ISR - 3 or SH - 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents

My email id is:

My Mobile No. is:

Place:

Date:

Signature of the First named Shareholder

Note: Please return this Annexure duly filled in and signed from your registered email address or by way of a letter to Kfin Technologies Limited, Registrars and Share Transfer Agent of the Company on or before April 10, 2023